

**शिंदखेडा, ता.शिंदखेडा, जि.नंदुरबार येथील आदिवासी  
मुलीचे (क्षमता १२५) व आदिवासी मुलांच्या (क्षमता  
७५) शासकीय वसतीगृहांच्या इमारत बांधकामाच्या  
अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देणेबाबत..**

**महाराष्ट्र शासन  
आदिवासी विकास विभाग,  
शासन निर्णय क्रमांक : आवगृ-२०१२/प्र.क्र.५१/ का. १२  
मंत्रालय, मुंबई ४०० ०३२.  
दिनांक : ३० मार्च, २०१२.**

**तात्त्व : - आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक यांचे पत्र क्रमांक शाआवळां २०१०/प्र.क्र.३२/का.८(२),  
दिनांक २०.१.२०१२.**

**प्रस्तावना :** आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक यांनी उपरोक्त पत्रान्वये सादर केलेल्या शिंदखेडा, ता.शिंदखेडा,  
जि.नंदुरबार येथील आदिवासी मुलीचे (क्षमता १२५) व आदिवासी मुलांच्या (क्षमता ७५) शासकीय वसतीगृहांच्या  
इमारतीचे बांधकाम करण्यासाठीच्या अंदाजपत्रकांस प्रशासकीय मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधिन होती.

**शासन निर्णय :** शिंदखेडा, ता.शिंदखेडा, जि.नंदुरबार येथील आदिवासी मुलीचे (क्षमता १२५) व आदिवासी मुलांच्या  
(क्षमता ७५) शासकीय वसतीगृहांच्या इमारतीचे बांधकाम करण्यासाठी रुपये ५,५६,१५,६१८/- (अक्षरी रुपये पाच कोटी  
छप्पन लाख पंधरा हजार सहाशे अठरा फक्त ) इतक्या रकमेच्या अंदाजपत्रकास खालील अटींच्या अधीन राहून प्रशासकीय  
मान्यता देण्यात येत आहे.

१) मुलांच्या व मुलीच्या वसतीगृहांच्या इमारती हया वेगवेगळ्या ठिकाणी बांधण्यात याव्यात. तसेच  
सुरक्षिततेच्या दृष्टीने सदर इमारती एकमेकांपासून सुरक्षित अंतरावर बांधुन घेण्याची जबाबदारी  
कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, धुळे आणि आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक  
यांची राहील.

२) मांडणी नकाशा तसेच विस्तृत नकाशास वास्तुविशारदांकडून मंजूरी घेऊन बांधकाम सुरु करावे  
व शासनपत्र क्र. शाआशा-२०१०/प्र.क्र.२०७/का.१२ दि.७.४.२०११ अन्वये घोषीत केलेल्या  
Type-plan नुसार बांधकाम करण्यात यावे.

३) इमारत बांधकाम सुरु करण्यापुर्वी बांधकामासाठी आवश्यक असलेली जमीन विभागाच्या ताब्यात  
उपलब्धाची खात्री करण्यात यावी.

४) ढोबळ स्वरूपात धरण्यात आलेल्या तरतुदीबाबत काम करतेवेळी विस्तृत अंदाजपत्रक करून च  
काम हाती घ्यावे.


५) सदर वसतीगृहाच्या बांधकामाची प्रगती दर्शविणारी डिजीटल छायाचित्रे दर महिन्याच्या १० तारखे-  
पूर्वी tddcamp @gmail.com या Email Id वर शासनास दरम्हा पाठविण्याची जबाबदारी  
अधिकारी अभियंता, नंदुरबार व अपर आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक यांची राहील.

६) सदर बांधकामाची प्रक्रिया तात्काळ सुरु करण्यात यावी.

७) सदर बांधकामाचा खर्च मंजूर तरतुदीतून भागविण्यात यावा.

सदर शासन निर्णय सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्र.१२६/इमारत-२, दिनांक  
१३.३.२०१२, अन्वये प्राप्त सहमतीनुसार आणि शासन निर्णय वित्त विभाग क्रमांक-विअप्र- १०.०८/प्र.क्र.७०/२००८/  
विनियम, दिनांक १५.५.२००९ मधील भाग पहिला, उपविभाग-पाच अनुक्रमांक-१, नियम १३४ अनुसार प्रशासकीय  
विभागांना प्रत्यार्पित केलेल्या अधिकारानुसार निर्गमित करण्यात येत आहे. (कृ.मा.प.)

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या वेबसाईटवर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक सांकेतांक २०१२०३३०१०११३१००१ असा आहे.  
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,

  
( कैलास द. भंडलकर )  
उप सचिव

प्रति,

महालेखापाल (लेखापरिक्षा), महाराष्ट्र-१/२, मुंबई/नागपूर.  
महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र-१/२, मुंबई/नागपूर.

आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक.

अपर आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक.

मुख्य अभियंता, नाशिक.

जिल्हाधिकारी, धुळे.

अधीक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम मंडळ, धुळे.

आयुक्त, अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, धुळे.

जिल्हा कोषागार अधिकारी, धुळे.

प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, नंदुरबार, जि.नंदुरबार.

उपविभागीय अभियंता, सार्वजनिक बांधकाम उपविभाग, शिंदखेडा, जि.नंदुरबार.

लह सचिव/उप सचिव, आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई.

आदिवासी विकास विभाग, (कार्यासन ६), मंत्रालय, मुंबई.

निवड नस्ती (का.१२)